



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २९]

गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १६-२२, २०१८/श्रावण २५-३१, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १२४.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ (१) अन्वये

अंतिम अधिसूचना

क्रमांक वि-४-कृउबास-अकोला-उप.बा.-अंतिम अधि-९३६०-२०१८.—

ज्याअर्थी, कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचा उप-बाजार एम.आय.डी.सी. अकोला मधील मौजे मलकापूर क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ४३/३ मधील ७ एकर ३८ गुंठे येथे शेतमाल वस्तूचे नियमन करण्याचे प्रस्तावित केल्यानुसार त्याबाबतची या कार्यालयाची प्राथमिक अधिसूचना जा.क्र.वि-४-कृउबास-अकोला-उप.बा.-अधि-५५१९-२०१८, दिनांक ४-०५-२०१८ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक मे १७-२३, २०१८ ला पृष्ठ १, अनुक्रमांक ६६ वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या कोणत्याही हरकती अगर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत मागविण्यात आल्या होत्या. परंतु विहीत मुदतीत कोणाकडूनही हरकती वा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत ;

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४(१) अन्वये प्राप्त झालेल्या व शासनाचे कृषि व सहकार विभाग अधिसूचना क्र. अपीएम २०८१-३६३४०-४४०-११-सी, दिनांक ०५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी, गोपाल मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला घोषित करतो की, कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचा उप-बाजार एम.आय.डी.सी. अकोला मधील मौजे मलकापूर क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ४३/३ मधील ७ एकर ३८ गुंठे जागेत शेतमाल वस्तूचे नियमन झाल्याचे घोषित करित आहे.

एम.आय.डी.सी. अकोला मधील मौजे मलकापूर क्षेत्रातील उप-बाजाराचे क्षेत्र खालीलप्रमाणे जाहीर करित आहे.

एम.आय.डी.सी. अकोला मधील मौजे मलकापूर क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ४३/३ मधील ७ एकर ३८ गुंठे जागा.

चतुःसिमा : (१) पूर्वेस :-सर्व्हे नंबर ४५/१ दि निळकंठ सहकारी सुतगिरणीचे ओपन स्पेस.

(२) पश्चिमेस :-एमआयडीसी रोड.

(३) उत्तरेस :-प्लॉट नं. १ दि निळकंठ सहकारी सुतगिरणी लि.

(४) दक्षिणेस :-ओपन स्पेस पारसी अगीयारी आणि एमआयडीसी जागा.

अकोला :

दिनांक २५ जुलै २०१८.

अ.-एक-अ-१ (१६३८).

गोपाल मावळे,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, अकोला.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १२५.

अध्यक्ष, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ प्रमाणे शेगाव शहराच्या मंजूर विकास योजना(सु) मध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल करणे

क्रमांक वियो-शेगाव(सु)-६७६-२०१८.—

मा. संचालक, नगर रचना विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे निर्णय क्रमांक वि.यो.-शेगाव(सु) टि.पी.व्ही.-६-२७५५, दिनांक २६ एप्रिल १९९४ अन्वये शेगाव विकास आराखड्याला(सु) अंतिम मंजूरी दिली आहे. सदरहू अधिसूचना दिनांक ९ जून १९९४ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. सदर विकास योजना दिनांक १ ऑगस्ट १९९४ पासून अंमलात आली आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या न्यासाचे मालकीची व ताब्यातील मौजे शेगाव भाग १ मधील स.नं. २१९/३ व २२२/१ यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ६.८६ हे. आर व १.०२ हे.आर असे एकूण ७.८८ हे.आर शेतजमीन विकास योजनेत शेती उपयोगी (ग्रीन झोन, अँग्रीकल्चर शेती झोन) असल्यामुळे संस्थानचे ध्येय उद्देशाकरीता, भाविक, पर्यटकांच्या सुविधेकरीता सदर शेती उपयोगी आरक्षण वगळून सार्वजनिक प्रयोजनाकरीता अकृषक करणेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत सर्वसाधारण ठराव क्र. ३, दि. ०३-०४-२०१८ नुसार मंजूर झाला आहे.

मंजूर विकास योजनेतील नियोजित किरकोळ बदल दाखविणारा नकाशा तयार करून कार्यालयात ठेवला आहे. सदरहू नकाशा कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत नगर परिषद कार्यालयात नागरिकांना पहावयास मिळेल.

याप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ व उप-कलम (१) अन्वये जाहीर करण्यात येते की, सदरहू फेरबदल विषयी नागरिकांच्या काही हरकती वा सूचना असल्यास त्या त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत नगर परिषद, शेगाव यांचेकडे सबळ कारणासह लेखी सादर कराव्यात म्हणजेच फेरबदल शासनाला मंजुरीसाठी सादर करतेवेळी त्याचा योग्य तो विचार करण्यात येईल.

शेगाव :
दिनांक ३ ऑगस्ट २०१८.

सौ. शकुंतलाबाई पांडुरंग बुच,
अध्यक्षा,
नगर परिषद, शेगाव.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. १२६.

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

**Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 under Section 37 of Minor
Modification in Sanctioned Development Plan of Shegaon Town.**

No.DP-Shegaon-(R)-676-2018.—

The Director of Town Planning, Maharashtra State, Pune has given a final sanction to the Shegaon Development Plan (Revised) *vide* order No. D.S. Shegaon-TPV-6-2755, dated 26th April 1994. This Development Plan has come in to force from 1st August 1994.

It is decided *vide* Municipal Council's General Meeting Resolution No. 3, Dated 03-04-2018 to modify the use of agricultural land of Shegaon Survey No. 219/3 & 222/1, having area 6.86 hector are & 1.02 hector are respectively in to Public use that is for tourism *etc.* as per the provision made in the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 37.

Prepare part plan of Sanctioned Development Plan take to office. The said Plan showing above Modification proposal will be available for inspection for Public, during working hours at all working days in office of the Municipal Council.

According it declares that under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 suggestions and objections are invited by Citizens within 30 days from date of publishing in *Maharashtra Government Gazette* and submit it with strong reasons to Municipal Council, Shegaon.

Shegaon :
Dated the 3rd August 2018.

Sau. SHAKUNTALATAI PANDURANG BUCH,
President,
Municipal Council, Shegaon.